TEL.: 26851998/40589888

Fax: 26852335

K K Fincorp Limited

(Formerly known as Kuberkamal Industrial Investments Ltd.)
CIN: L65990MH1981PLC023696

Regd. Off.: Plot No.11, Cama Industrial Estate, Goregaon (East), Mumbai – 400 063 Email:kkii_igrd@remigroup.com Website: www.remigroup.com

September 2, 2022

The General Manager – Dept. Corporate Services, BSE Limited, P.J Towers, Dalal Street, Mumbai – 400 001

Scrip Code: 503669

Dear Sirs,

Please find attached the scan copy of advertisement published in English and Marathi newspapers in respect of Notice of Annual General meeting 2021-22, voting (including remote e-voting) and Book Closure.

Yours faithfully,

For K K Fincorp Limited

(Formerly known as Kuberkamal Industrial Investments Ltd.)

SHIV KUMAR SHARMA WHOLE-TIME DIRECTOR

Encl.: a/a

Mumbai Regional Office : Earnest House, 9th Floor, Nariman Point, Mumbai 400021. Website: www.ifciltd.com CIN: L74899DL1993GOI53677

[See Rule - 8(1)] POSSESSION NOTICE (for immovable property)

WHEREAS the undersigned, being the authorized officer of IFCI Limited, having one of its Regional Offices at Earnest House, 9th Floor, Nariman Point, Mumbai 400021, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest, 2002 (Act 54 of 2002) (hereinafter referred to as "the Act" and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice dated 30.09.2021 under Section 13(2) of the Act calling upon the Mortgagor, Citron Infraprojects Ltd. for the loan availed by the Borrower, i.e Platinum Textiles Ltd., to repay the amount mentioned in the notice, being Rs.10,38,07,331/- (Rupees Ten Crore Thirty Eight Lakh Seven Thousand Three Hundred and Thirty One Only) as on 15/09/2021, together with further interest thereon within 60 (sixty) days from the date of receipt of the said notice. Since the issuance of the notice, an aggregate amount of Rs.3.70 crore has been appropriated.

The Borrower and Mortgagor having failed to repay the amount notice is hereby given to the Borrower and Mortgagor and to the public in general, that the undersigned, has taken symbolic possession of the said properties described herein below in exercise of powers conferred on him/ her under sub-section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement Rules, 2002 on this the 29 th day of August, 2022.

The Borrower and Mortgagor in particular, and the public in general is hereby cautioned not to deal with the property, and any dealings with the property will be subject to the charge of IFCI Limited for an amount of Rs.10,38,07,331/- (Rupees Ten Crore Thirty Eight Lakh Seven Thousand Three Hundred and Thirty One Only) as on 15/09/2021, together with further interest thereon at contractua rates, with, costs, charges and other monies until payment or realization, and net of payment made thereafter.

"The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the said Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

The following shops situated in the basement of the building known as 'Tirupati Apartment', constructed on C.S. No. 4/755 of Malabar and Cumbala Hill Division, Mumbai city, situated at the junction of Gopalrao Deshmukh Marg and Bhulabhai Desai Road, Mumbai – 400026 together with, fixture and fittings etc.

Part A-No. 3A having an approximate area of 700 Sq. Ft. Part B - No. 16 having an approximate area of 1500 Sq. Ft.; and

Part C - No. 26 having an approximate area of 2900 Sq. Ft. along with 2000 sq. ft. carpet area (passage)

Place: Mumbai, Maharashtra Date: 29.08.2022

(Authorised Officer) IFCI Ltd.

ALICON CASTALLOY LIMITED CIN: L99999PN1990PLC059487

Registered Office: Gat No. 1426, Village Shikrapur, Taluka - Shirui District Pune - 412 208, Maharashtra T: +91 2137 677100, Email: investor.relations@alicongroup.co.in., Website: www.alicongroup.co.in

NOTICE OF THIRTY SECOND ANNUAL GENERAL MEETING (TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ('VC')/ OTHER AUDIO - VISUAL MEANS ('OAVM')

NOTICE is hereby given that the 32nd Annual General Meeting ('AGM' of the Members of Alicon Castalloy Limited ('the Company') will be held on Tuesday, 27th September 2022 at 11.00 AM (IST) through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM') to transact the business as set out in the Notice of the AGM, which is being e-maile to the members of the Company. In view of the ongoing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate

Affairs (MCA), vide its General Circular No. General Circular No. 14 2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020; General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, General Circular No. 22/2020 dated June 15,2020, General Circular No. 33/ 2020 dated September 28,2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2021 and Circular No. 02/2022 dated May 05, 2022 (collectively "MCA Circulars") and Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12 2020; Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated Januar 21, 2021 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/2022/62 dated May 13, 2022 (collectively "SEBI Circulars") have permitted companies to conduct AGM through Video Conferencing or other audio visua means("VC/OAVM"). In compliance with the aforesaid mentioned MCA Circulars and SEBI Circulars and the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder, and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the 32nd AGM of the Company is being convened and conducted through VC/OAVM.

In line with the MCA and SEBI Circulars, the notice of the 32nd AGM along with the Annual Report 2021-22 are being sent only by electronic mode to those Members, whose e-mail addresses are registered with the Company/Depositories. Members may please note that this Notice and Annual Report 2021-22 will also be available on the Company's website at www.alicongroup.co.in and websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at ww.bseindia.com and www.nseindia.com respectively

Manner of registering / updating e-mail addresses: Members holding shares in physical mode and who have no

- updated their email addresses with the Company are requested to update their email addresses by writing to the RTA on email i gamare@unisec.in along with the copy of the signed request lette mentioning the name and address of the Member, self-attested copy of the PAN card, and self-attested copy of any documer (e.g. Driving License, Election Identity Card. Passport) in suppor of the address of the Member. Members holding shares in dematerialized mode are requested to register / update their emai addresses with the relevant Depository Participants. In case o any queries / difficulties in registering the e-mail address, Members may write to RTA of email id - gamare@unisec.in.
- Members, holding shares in dematerialized form, are requested to register/ update their email addresses with the respective depository participant (s) with whom they are maintaining dema

The Company is providing remote e-voting facility (remote e-voting) t all its Members to cast their votes on all the resolutions as set-out in th notice of AGM. Additionally, the Company is providing the facilities of voting through e-voting system during the AGM (e-voting). Detaile procedure for remote e-voting is provided in the notice of AGM.

The remote e-voting period begins on Saturday, 24th September 2022 at 9.00 A.M. and ends on Monday, 26th September 2022 at 5:00 P.M. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter.

Book Closure for payment of Dividend:

In accordance with the provisions of Provisions of Section 91 of the Companies Act, 2013 read with the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Share Transfer Books and Register of Members of the Company will remain closed fron Wednesday, 21st September, 2022 to Tuesday, 27th September, 2022 (both days inclusive) for determining the eligibility of members, who holds the shares in physical form, to receive the dividend recommended by the Board of Directors of the Company for the year ended 31st March, 2022, if declared at the AGM. All the members holding shares in dematerialize form at the close of the business hours on Tuesday, 20th September, 2022 will be eligible for the dividence as per the data to be made available by NSDL/CDSL.

The Board of Directors has recommended a dividend of Rs.2.25 per equity share of Rs.5/- for the FY ended 31st March, 2022. The dividence once declared by the shareholders in the forthcoming AGM will be paid to the eligible members within the stipulated period of 30 days from the conclusion of AGM electronically through various online transfe modes to those members, who have updated their bank accoundetails with the Company. For the members, who have not updated their bank account details with the Company, dividend warrants of demand drafts or cheques will be send to their registered address. To avoid delay in receiving dividend, members are requested to update their bank details with their depository participant in case shares are held in demat mode and members, holding shares in physical forn should provide updated bank details by submitting hard copy of duly signed form ISR-1 alongwith relevant documents mentioned therei

Members may note that the Income Tax Act, 1961 as amended by the Finance Act, 2020 mandates that dividends paid or distributed by company is taxable in the hands of shareholders. The Company shal therefore, will be required to deduct tax at source (TDS) at the time of making payment of dividend. In order to enable us to determine the applicable TDS rate, members are requested to submit relevant documents on or before 20th September, 2022. Detailed communication regarding TDS on dividend will be sent to the members and provide on the link www.alicongroup.co.in/investorkit

For ALICON CASTALLOY LIMITED Chairman & Managing Director

DIN: 00050950



INDUSTRIAL INVESTMENT TRUST LIMITED

CIN: L65990MH1933PLC001998 Regd Office: Office No.101A, 'The Capital', G Block, Plot No.C-70, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400051

Tel: 91-22- 43250100, Email: iitl@iitlgroup.com Website: http://www.iitlgroup.com NOTICE OF 89TH ANNUAL GENERAL MEETING INFORMATION ON REMOTE E-VOTING, BOOK CLOSURE

AND RECORD DATE Notice is hereby given that the 89th Annual General Meeting (AGM) of the Members of Industrial Investment Trust Limited is scheduled to be held on Saturday, September 24, 2022 at 3.00 p.m. through Video Conferencing / Other Audio Visual Means VC/OAVM) to transact the business as set out in the Notice of the 89th AGM.

Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the Financial Year ended 31st March, 2022 have been sent via email, to all the Members whose email ids are registered with the Company / Registrar and Transfer Agent / Depository Participant(s). The Annual Report alongwith the Notice of the AGM, are also available on the website of the Company at www.iitlgroup.com.

Members having Demat Account and who have not yet registered their E-mail Id's for receiving documents in electronic form are requested to register their E-mail Id's with their Depository Participant. Members having shares in physical form may register their E-mail Id's by sending an E-mail to Company's email id: iitl@iitlgroup.com or to the Company's Registrar & Transfer Agent, Link Intime India Private Limited, email id: lochan.chavan@linkintime.co.in mentioning their folio number. Members are requested to keep their E-mail Id's updated in the Demat account or with the Company as the case may be.

Members holding shares either in physical form or dematerialised form, as on cutoff date i.e. Saturday, September 17, 2022, can cast their votes electronically on all the businesses set forth in the Notice of the AGM, through remote e-voting facility or through electronic voting facility during the AGM provided by Central Depository

services (India) Limited (CDSL). In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and

- Disclosures Requirements) Regulations, 2015 as amended; all the Members are The Company is providing remote e-voting facility to its Members to cast the vote by electronic means on the resolutions set out in the Notice of the 89th AGM
- The remote e-voting shall commence on Wednesday, September 21, 2022
- The remote e-voting shall end on Friday, September 23, 2022 (5.00 p. m. IST) The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting of electronic voting during the 89th AGM is Saturday, September 17, 2022
- Any person, who acquires shares of the Company and becomes Member of the Company after dispatch of Notice of 89th AGM alongwith Annual Report as on the cut-off date i.e. Friday, August 19, 2022 but before remote e-voting cut-off date i.e. Saturday, September 17, 2022 may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com. However, if he/she is already registered with CDSL for remote E-voting then he / she can use his / her existing User ID and password for casting vote. If he / she forgets his / her password, he /she can reset his / her password by using "Forgot User Details/ Password" option available on www.evotingindia.com or contact CDSL at Toll Free No.: 1800-22-5533.
- In case of any grievances, queries or issues regarding remote e-voting process. Members may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and remote e-voting manual available at www.evotingindia.com under help section or may contact Mr. Rakesh Dalvi, Sr.Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mills Compound, N. M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai-400 013, or write an Email at helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.
- The remote e-voting shall not be allowed beyond Friday, September 23, 2022
- Members who did not cast their votes by way of remote e-voting shall be able to exercise their rights at the 89th AGM by way of electronic voting facility provided by Central Depository Services (India) Limited (CDSL) during the 89th AGM.
- Members who have cast their votes by remote e-voting may also attend the 89th AGM but shall not be entitled to cast their vote again. A Member whose name appears in the Register of members or in Register of beneficial owners as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting and electronic voting during the AGM.
- The Company has appointed Ms. Chandanbala O. Mehta, Practising Company Secretary (Membership No. F6122) to act as a Scrutinizer, to scrutinise the remote e-voting process and electronic voting during the 89th AGM.

otice is hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Act read with the relevant Rules framed thereunder and Regulation 42 of the Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, September 17, 2022 to Saturday, September

24, 2022 (both days inclusive), for the purpose of 89th AGM. For Industrial Investment Trust Limited

Cumi Banerjee CEO & Company Secretary Date: September 01, 2022

IL CORPORATION LIMITED

CIN: L74299MH1959PLC163775

Regd. Office: Udyog Bhavan, 2nd floor, 29, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001 Tel: +91 22 22622316

Website: www.mpilcorporation.com • Email: cs@mpilcorporation.com NOTICE OF 63rd ANNUAL GENERAL MEETING,

REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 63rd Annual General Meeting ("AGM") of the MPIL Corporation Limited ("Company") will be held on Monday September 26, 2022 at 10.00 a.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means "OAVM") in compliance with all applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act) and the Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 (Listing Regulations), read with Ministry of Corporate Affairs (MCA) Circular dated April 08, 2022 and April 13, 2020, May 05, 2020, January 13, 2021 and May 05, 2022 (collectively referred to as relevant circulars") and Securities Exchange Board of India Circulars No SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 (referred to as "SEBI circulars") without the physical presence of the Members at a common venue.

In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM and Annual Report 21-22 has been sent on 01th September, 2022 to the members whose Email addresses are registered with the Company / Depository Participant(s). The aforesaid documents are also available on the website of the Company i.e www.mpilcorporation.com and the website of the stock exchange where the shares of the company are listed i.e. www.bseindia.com as well as on the website o National Securities Depository Limited i.e. www.evoting.nsdl.com

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act. 2013 (the Act) read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules , 2014, as amended, and Regulation 44 of listing Regulation, the Company is providing the facility to its members holding shares either in physical form or dematerialized form as on September 16, 2022 (cut off date) for casting their votes electronically on each item as set forth in the Notice of the AGM through electronic voting system provided by NSDL. The voting rights of the members shall be in proportion of their shareholding in the paid \rightarrow up equity share capital of the Company as on the cut o date September 16, 2022. Mrs. Ragini Chokshi, Partner of Messer Ragini Chokshi 8 Co, Practicing Company Secretary has been appointed as the scrutinizer for conducting the e-voting process in a fair and transparent manner. Further the facility or voting through electronic voting system will also be made available at the AGN and the members attending the AGM who have not caste their vote(s) by remote e voting will be able to vote at the AGM. A member may participate in the AGM ever after exercising his right to vote through remote-voting but shall not be allowed to vote again in the meeting. Information and instructions including details of the Use ID and password relating to e-voting have been set forth in the Notice of the AGM he same login credentials may be used for attending the AGM through VC/OAVM Detailed process and manner of remote e-voting and e-voting at the AGM by the members holding shares in dematerialized mode, physical mode and for member who have not registered their email address is provided in the Notice of the AGM. The remote e-voting period commences on Friday September 23, 2022 at 10.00 a.m and ends on Sunday September 25, 202 at 5,00 p.m. The remote e-voting

module shall be disabled by NSDL for voting thereafter. During the remote e-voting period, members of the Company holding shares either in physical form or in naterialized form, as on the cut –off date September 16, 2022, may cast thei votes electronically. The votes once cast by the members, cannot be changed or cancelled. Any person, who acquires shares of the Company and becomes membe of the company after dispatch of the notice and holding shares on the cut-off datei.e September 16, 2022, may obtain the login ID and password by sending a request a evoting@nsdl.co.in. If the member is already registered with NSDL for e-voting ther he/she can use his/her existing User ID and Password for casting the vote through mote e-voting.

In case of any queries or issues pertaining to e-voting, Members may refer to the equently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for shareholders available at the download section of <u>www.nsdl.com</u> or call on Toll free No:-1800-222-990 or send a request at <u>evoting@nsdl.co.in</u>. Any query or grievance connected with the remote evoting may be addressed to Ms. Soni Singh, Assistan Manager, NSDL, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound enapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013. Email : <u>evoting@nsdl.co.in</u>. The Dividend when sanctioned will be payable to those Equity Shareholders holding

shares either in physical form or in dematerialized form on the close of Friday September 16, 2022, as the 'Record Date' for determining entitlement of me to dividend for FY 2021-22. Pursuant to the Finance Act 2020, dividend income is taxable in the hands of shareholders w.e.f April 01, 2020 and the company is required to deduct tax a source from dividend aid to shareholders at the prescribed rates. For the prescribed

amendments thereof. A Resident Individual Shareholder with PAN and who is not liable to pay income Tax can submit a yearly declaration in Form 15G/15H, to avail the benefits of non

rates for various categories, please refer to the Finance Act, 2020 and the

deduction of tax at source by email to cs@mpilcorporation.com Notice is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and rules made thereunder and the provisions of Listing Regulations, the Register of Members of the Company will remain closed from September 23, 2021 to

For MPIL Corporation Limited

Place: Mumbai Date: September 01, 2022

September 30, 2021 (both days inclusive).

Milan Dala DIN: 00062453 JAWAHARLAL NEHRU UNIVERSITY **NEW DELHI-110067**

JNU invites application for the following programmes for academic session 2022-23:-

1. Ph. D. through JRF category; 2. Ph. D. through GATE (ADF) in School of Engineering;

3. Diploma of Proficiency in Bhasha Indonesia, Mongolian and Hebrew Candidates can apply Online on payment of prescribed fee by logging on the JNU website https://www.jnu.ac.in or https://jnuee.jnu.ac.in

Candidates need to go through JNU website it before filling up the form. Online application portal will remain open as per the following Start of Online Application process : 24.08.2022

Closing of online Application process: 23.09.2022 (11:50 PM) Visit JNU website: https://www.jnu.ac.in for detailed information. CBC - 21284/12/0001/22-23

DEBTS RECOVERY TRIBUNAL-1, MUMBAI

(Government of India, Ministry of finance)

2nd Floor, Telephone Bhavan, Colaba Market, Colaba, Mumbai- 400005 (5th Floor, Scindia House, Ballard Estate, Mumbai-400 001) O.A. NO. 274 Of 2019

Punjab National Bank ... Applicant

V/S M/s. Ajiay Metallics Pvt Ltd. & Ors ... Defendants

M/S. AJAY METALLICS PVT LTD. DEFENDANT C/219, Shreyas Industrial Estate, Jayacoach, W.E. Highway, Goregao Fast Mumbai 400063 And also at V.G. House, Solaris, C-3, 11th Floor, Opp. L & T Gate No.6

Saki Vihar Road, Andheri East, Mumbai 400072 And Also at Factory Site 2, GVI. Sy. No.42,43 and 68/2, Almon Road NERHBSEM ECTTD., Village Varle, Taluka Wada, Dist. Thane 421303 DEFENDANT SHRI AJAY R GUPTA SON OF RAJENDRA PRASAD GUPTA

V.G. House, Solaris, C-3, 11th Floor, Opp. L & T Gate No.6, Saki Vihar Road, Andheri East, Mumbai 400072 And Also at 101, 1st Floor, Oberoi Garden, C Wing Tower III, Thakur Village Kandivali East, Mumbai 400101

And Also at Factory Site 2, GVI. Sy. No.42,43 and 68/2, Almon Road NERHBSEM EC TTD., Village Varle, Taluka Wada, Dist. Thane 421303 DEFENDANT SHRI VIJAY R GUPTA SON OF RAJENDRA PRASAD GUPTA

V.G. House, Solaris, C-3, 11th Floor, Opp. L & T Gate No.6, Saki Vihal Road Andheri Fast Mumbai 400072 And Also at 101, 1st Floor, Oberoi Garden, C Wing Tower III, Thaku Village Kandivali East, Mumbai 400101

And Also at Factory Site 2, GVI. Sy. No.42,43 and 68/2, Almon Road NERHBSEM ECTTD., Village Varle, Taluka Wada, Dist. Thane 421303

SUMMONS 1. WHEREAS the above named applicant has filed the above referred Application in this

Tribunal.

2. WHEREAS the service of summons/Notice could not be effected in the ordinary manner and whereas the Application for substitute service has been allowed by this

3, You are directed to appear before this Tribunal in person or through an advocate and file Written Statement/ Say on 5th September, 2022 at 12.00 noon and show cause as to why reliefs prayed for should not be granted.

4. Take notice that in case of default, the Application shall be heard and decided in you

Given under my hand and the seal of this Tribunal on this 7th day of July, 2022 Registrar. seal Debts Recovery Tribunal-1, Mumbai

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI (BANDRA BRANCH) R. A.D SUIT NO 77 OF 2021

Mr. Faiz Ahmed Rais Khan Age 47 years, Occupation : business Muslim, Indian Inhabitant, residing at Flat no. 201, 2nd Floor, B-Wing, Gausiya Complex, Old Mumbai Pune Road, Near Bharat Gear, Shil, Mumbra, Tal. And Dist. Thane-400 612

Mrs. Sahina Jafar Khan, Age 54 years, Occ.: Housewife, Muslim, Indian Inhabitant, residing at Village-Rauja, Post Uruwa Bazar, District Gorakhpur, (U.P.) Mrs. Samina Abdul Wahab.

Age 52 years, Occupation Housewife Muslim, Indian Inhabitant Residing at D-203, Kulsum Complex, Nr. Kadar Palace, Kausa Mumbra, Thane 400 612. Mrs. Sabeena Raees Khan, Age 44 years, Occ.: Housewife, Muslim Indian Inhabitant, residing at Room no.206, Omkar Tower

Old Mumbai Pune Road, near Bharat Gear Co. Kausa 1

Mumbra, Thane 400 612. Mr. Mahfooz Irfan Khan Age 45 years, Occupation: Service, Muslim, Indian Inhabitant, residing at Room no.3, Najbunissa Chawl No. 3, Opp. Power Sub Station, Shastri Nagar, Kalina Dongar, Santacruz (East), Mumbai - 400 098.

Mrs. Samiunissa Rais Khan Aged 67 years, Occupation: Housewife, residing at Village and Post Karha Tahshil Muhammadabad, District Mau, U.P. and also residng at Chawl No.3, Room no.7 Najbunissa Chawl Opp. Power Substation, Shastri Nagar, Kalina, Santacruz (East), Mumbai 400098

Defendants

Whereas the Plaintiff abovenamed has instituted the suit against the Defendants praying therein that this Hon'ble Court may be pleased to declare that the Plaintiffs and Defendent no.2 are lawluj joint tenants of the Defendant no.1 in respect of the suit premises i.e. a residential a premises admeasuring about 12'x20', consisting of ground plus one upper floor, surrounded on or towards East by the room of Tamanna Khan, on or towards West: by the room of Sattar Khan, on or toward North : by the room of Mahfooj Khan and on or towards South : by the Road, being Room no.7, a Najbunissa Chawl No.3, situate at opp. Power Sub-station, Sastri Nagar, Kalina Songar, Santacruz (East), Mumbai - 400 029, at the rate of Rs.50/- per month and are duly protected under the rovisions of Maharashtra Rent Control Act, 1999 and for other reliefs.

provisions of managastica herit continuous. The same and to did not relief to the continuous of the pour written statement with a list of documents relied upon on or before 16th September, 2022 at 02.45 P.M. and appear before the Court Room No. 36 in person or by a duly authorized pleader of the Court, duly instructed and able to answer all material question relating to the suit. You will bring with you or send by your pleader, any documents in which you intend to rely in support of your defence and you are hereby required to take notice that in default of iling the written statement, or your appearance on the day before mentioned, the suit will be heard and determined in your absence. Given under the seal of the Court, this 6th February, 2021

Dated: 02.09.2022

L&T Finance Limited



Registered Office: 15th Floor, PS Srijan Tech Park

(M.K. Shringare) **Additional Registrar**



IDBI Bank Ltd., First Floor, Boom Saraswati Complex Ganjawala Lane, Chamunda Circle, Off S V Road Borivali West, Mumbai Pin: 400092, Maharashtra

NOTICE UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 (the SARFAESI Act)

Name of the Borrower/ Mortgagors:

1. Mr. Manish Ishwarlal Jain (Borrower/ Mortgagor), 7th Floor, Mangal Sandesh, Plot No 490. 17th Road, Khar (West), Mumbai, District : Mumbai, State: Maharashtra, Pin Code

2. Mr Ishwarlal S Jain (Borrower/ Mortgagor), 7th Floor, Mangal Sandesh, Plot No. 490 17th Road, Khar (West), Mumbai, District: Mumbai, State: Maharashtra, Pin Code: 400052. 3. M/S Rajmal Lakhichand Jewellers Pvt Ltd (Borrower), 207 Dhanraj Industrial Estate Lower Parel, Mumbai, District: Mumbai, State: Maharashtra, Pin Code: 400013.

Notice is hereby given to the aforesaid Borrowers and Mortgagors that the aforesaid Borrowers was sanctioned financial assistance of Rs. 10,69,00,000/- (Rupees Ten Crore Sixty Nine lakhs only) by IDBI Bank Ltd. (IDBI Bank), by way of loan against property fo business requirements. Pursuant to the sanction of the said financial assistance, necessary loan and security documents were executed by Mr Manish Ishwarlal Jain, Mr Ishwarlal S Jai and M/S Raimal Lakhichand Jewellers Pvt Ltd. The said financial assistance has bee secured, inter alia, by mortgage by deposit of title deeds of the property of assets mentioned below. As the aforesaid Borrowers have defaulted in repayment of the said financia assistance in terms of the Loan Agreements dated March 30, 2015 and May 11, 2015, the account of the Borrowers have been classified as non-performing assets (NPA) in the books of IDBI Bank in terms of the guidelines issued by Reserve Bank of India from time to time. In view of the defaults committed by the aforesaid Borrowers, IDBI Bank, vide it's letter dated 05.05.2021, has declared the financial assistance together with interest and other moneys aggregating Rs. 9,79,84,045/- (Rs Nine Crore seventy nine Lakhs eighty four thousand and forty five only), to have become immediately due and payable by the Borrowers and called upon the Borrowers to pay to IDBI Bank the said sums together with further interest thereor at the contractual rate as stated in the said letter. As on 10.03.2021 an amount of Rs 9,79,84,045/- (Rs Nine Crore seventy nine Lakhs eighty four thousand and forty five only)is due and payable by Mr Manish Ishwarlal Jain (The Borrower), Mr Ishwarlal S Jain (The Co-Borrower) and M/S Rajmal Lakhichand Jewellers Pvt Ltd. (The Co-Borrower) to IDBI Bank, along with expenses, charges and further interest thereon at the contractual rate til

Necessary notice was issued/served by IDBI Bank under section 13(2) of the SARFAESI Act at the respective addresses of the Borrower/Mortgagors by "Registered post with Acknowledgement Due" which was returned un-served. In view of the aforesaid, this public notice is issued in compliance with Proviso to Rule 3 (1) of the Security Interes Enforcement) Rules, 2002.

business) any of the Secured Assets, without prior written consent of IDBI Bank, failing whic you shall be liable for an offence punishable under section 29 of the SARFAESIAct.

time available to redeem the secured assets. In the circumstances, Borrower /Mortgagors is, once again, requested to pay the aforesaid

also under any other law as available to IDBI Bank for realising its dues. Details of the properties/Assets: The Mortgaged Assets
FLAT NO 701, ENTIRE 7th AND 8th FLOOR, MANGAL SANDESH, PLOT NO 490, 17th

ROAD, KHAR (WEST), MUMBAI, DISTRICT: MUMBAI, STATE: MAHARASHTRA, PIN CODE: 400052

Place: Mumbai

(Formerly known as Kuberkamal Industrial Investments Limited.) (CIN): L65990MH1981PLC023696

Registered Office: Plot No. 11, Cama Industrial Estate,

NOTICE is hereby given that the 41st Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Wednesday, 28th September, 2022 at 4.00 p.m.(IST) through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with the rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing electronic e-voting facility from a place other than the venue of AGM

- 4) The voting rights of members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the Company as on the cut-off date i.e on 21st September, 2022. A person whose name is recorded in the register of Members or in the Register of beneficial owners maintained by the depositories as on the cut off date i.e 21.09.2022, only shall be entitled to
- after dispatch of Notice and holding shares as on cut-off date may obtain the user ID and Password by sending a request to evoting@nsdl.co.in or to Registrars to Issue and Share Transfer Agents. (RTA) at investor@bigshareonline.com
- Members holding shares in Physical Form can vote by EVEN Number followed by Folio Number registered with the company(For example if folio) number is 001*** and EVEN is 101456 then user ID is 101456001***)

of NSDL.viz.,www.evoting.nsdl.com.The Members may also contact NSDL at NSDL at amitv@nsdl.co.in on Tel. No. 022-24994360 or toll free number

2022 to Wednesday, the 28th September, 2022 (Both days inclusive) for the purpose of AGM.

Kindly register your e-mail ID (In case shares are held in physical mode scanned copy of Aadhar Card)

For K K Fincorp Limited

Plot No. 52, Block DN, Sector V, Salt Lake City Kolkata 700 091, District 24-Parganas North. CIN No.: U65910WB1993FLC060810 Branch office: Mumbai (Borivali, Kandivali)



DEMAND NOTICE

Under Section 13(2) of Securitization and Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act 2002 (Herein after referred to

Date: 01.09.2022

We have issued Demand Notice under Section 13(2) of the Act to you all (Borrower/s, Co-borrower/s & Guarantor/s) through Registered Post Acknowledge Due, as you have defaulted in payment of interest and principal installments of your loan account, and have failed and neglected to clear the said outstanding dues. As a result, the loan account has been classified as Non-Performing Asset (NPA) in the book of account in accordance with the directives relating to asset classification issued by the Reserve Bank Of India. The Notice has been returned as "undelivered" and therefore we are now issuing this notice to you all under 13(2) of the Act and hereby calling upon to repay the amount mentioned in the notice appended below to the L&T Financial Services. (Formerly known as L&T Housing Finance has merged with L&T Finance Limited ('LTF') w.e.f. 12th April, 2021) within the period of 60 Days from the date of this Paper Notification together with further interest and other charges from the date of Demand Notice till payment or realization. In case you are not discharging your liabilities under the terms of this notice, we shall be constrained to exercise all or any one of the rights conferred under Section 13(4) or Section 14 of the Act. "This is without prejudice to any rights available to us under the Act and /or any other law in force from time to time.

Loan Account	Borrower/s &	Demand Notice date / NPA date / Outstanding Amount		Description of the Immovable Property (Mortgaged)				
Number	Co-borrower/s Name	NPA Date	Outstanding Amount (₹) As On	- Description of the miniovable Property (wortgaged)				
H0051915022101 5613 & H0051915022101 5613L	1. Amrish Tank 2. Geeta Tank 3. Hetal Amrish Tank	Demand Notice Date: 12.08.2022 NPA Date: 05-07-2022	Thirty Six Lakhs Seventy Thousand	Schedule – I All The Piece And Parcel Of The Property Address: - Flat No. Admeasuring 759.61 Sq.ft (carpet Area) On The 28th Floor Of The B "Rustomjee Summit" Situated At CTS No. 88 (Part) Of Village – Mag Taluka Borivali (East) Mumbai , Maharashtra 400066				
			Seven Hundred Forty Three and Paise Five Only) As On Date 11-08-2022	Boundaries	East West North South	9 Meter Wide Internal Layout Road Barrack No. 8A And Building No. 13 9 Meter Wide Internal Layout Road 36.60 Meters Wide D.P Road		
H1525301121807 0401 & H1525301121807 0401L	Vishal Giridhar Bhave Rekha Giridhar Bhave	Demand Notice Date: 12.08.2022 NPA Date: 05-07-2022	Total Amount Of Rs. 40,18,606.24/- (Rupees Forty Lakhs Eighteen Thousand Six Hundred Six And Paise Twenty Four Only) As On Date 11-08-2022	Schedule – I All The Piece And Parcel Of The Property Address: - Residential Flat N 1201 – A Wing Admeasuring Aprroximately 337.86 Square Feet Carp Area Equivalent To 31.40 Square Meters Carpet Area In The Buildi Parinee-essence On The Plot Bearing C.T.S No. 471A(PT), S.No. 15 Bhabrekar Nagar, Charkop, Off.Old Link Road, Opp. JMD Sko Workshop, Babrekar Nagar Road, Ambedkar Road, Kandivali (W) Muml Maharashtra 400067				

Date: 02.09.2022 Place: Mumbai (Borivali, Kandivali)

Authorized Officer For L&T FINANCE LIMITED

Place: Pune Date: September 01, 2022

Admission Announcement 2022-23

Please note that you shall not transfer or otherwise (other than in the ordinary course of you

We invite your attention to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect

amount within sixty days from the date hereof failing which IDBI Bank, as a secured creditor shall be entitled to enforce its security interest, under the provisions of the SARFAESI Act a

Date: 01.09.2022 Authorised Officer, IDBI Bank Ltd.

K K Fincorp Limited

Goregaon (East) Mumbai-400063, Tel No. 022-40589888, Fax No : 022-26852335

(OVAM) pursuant to MCA Circular dated 5th May, 2020 read with Circular dated 8th April, 2020 13th April, 2020 and 13th January , 2021 and SEBI Circular dated 12th May, 2020 (collectively referred to as 'Relevant Circulars) to transact the business as set out in the notice of the AGM. Pursuant to Relevant Circulars, the Notice of the 41st AGM, Annual Report for the financial year 2021-22 sent by electronic mode to Members whose e-mail addresses are registered with the Company / Depository Participant(s) and also available on the Company's website www.remigroup.com, website of NSDL at www.evoting.nsdl.com and website of Stock exchange www.bseindia.com

(remote e-voting) provided by National Securities Depositories Limited (NSDL) on all resolutions set forth in the Notice. The facility for e-voting is also available during the AGM and the members attending the meeting through (V/C)/ (OVAM), who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their voting right during the AGM through e-voting . A member may participate in the AGM even after exercising his/her right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again during the AGM. The Members requested to follow the instructions mentioned in the Notice of AGM for attending the AGM through VC / OVAM facility provided by NSDL. The details of remote e-voting are giv

1) Date and time of commencement of remote e-voting: 23.09.2022(9.00 a.m

Date and time of end of remote e-voting: 27.09.2022 (5.00 p.m. IST)
 Remote e-Voting shall not be allowed beyond 5.00 p.m. IST on 27.09.2022

avail the facility of remote e-voting / voting during the AGM.

5) Any person who acquires shares of the Company and become a member

Any query/concern/grievances connected with voting by electronic means may be referred to the e-voting user manual for shareholders available at the website

1800-222-990.s FURTHER, NOTICE pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 is also given that the Register of Members & Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, the 21st September

provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self kkii_igrd@remigroup.com.) (In case shares are held in demat modeprovide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) to kkii_igrd@remigroup.com)

Whole Time Director



पालघर नवनगर प्रारुप नियोजन प्रस्तावाचे प्रकाशन जाहीर सूचना

पालघर नवनगर प्रारुप नियोजन प्रस्ताव हरकती आणि सचना मागवण्यासाठी खालील कार्यालयात प्रदर्शित केला आहे.

१. महामंडळाचे नोंदणीकृत कार्यालय, दुसरा मजला, निर्मल, नरिमन पॉइंट, मुंबई ४०००२१ २. मुख्य नियोजक कार्यालय (पालघर), चौथा मजला, सिडको भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४००६१४ 3. नगररचना सहसंचालक कार्यालय, कोकण भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४. जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर ४०१४०४ ५. नगररचनाकार, पालघर शाखा कार्यालय, पालघर ४०१४०४

पालघर नवनगर प्रारुप नियोजन प्रस्तावांबाबत कोणतीही सूचना किंवा आक्षेप असल्यास ते ४था मजला. सिडको भवन. सीबीडी बेलापर. नवी मुंबई ४००६१४ येथे कार्यालय असलेल्या नगररचना अधिकारी (पालघर) यांच्याकडे लेखी स्वरूपात सादर करू शकतात.

www.cidco.maharashtra.gov.in

नगर रचना अधिकारी (पालघर) सिडको/जनसंपर्क/२२१/२०२२-२३

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, आमच्या अशील, सौ. प्रॉची हेमांग मेहता, पत्ता - मेहता भवन, रिज हाऊर मुंबई ४००००६ यांनी याखाली लिहिलेल्या अनुसूचीमध्ये अधिक तपशीलवारपणे वर्णन केलेल्या जागेच "**जागा"**) मालक म्हणून आम्हाला असे सूचित केले आहे की, (i) दिनांक २२ फेब्रुवारी, १९७१ रोजी त्ररारपत्र, आणि (ii) दिनांक ०३ डिसेंबर, १९७६ रोजीचा भेट करारनामा, हरविला∕गहाळ झाला आहे आणि/किंवा सापडत नाही. आमच्या अशिलांनी अशी पुष्टी केली आहे की, मूळ कागदपत्रे कोणत्याह व्यक्ती/व्यक्तींकडे आणि/किंवा संस्थांकडे सदर मालमत्तांच्या संदर्भात प्रतिभूती निर्माण करण्या उद्देशाने जमा केलेली नाहीत.

कोणी व्यक्ती किंवा व्यक्तींचा उपरोल्लेखित जागा किंवा तिच्या कोणत्याही भागाविरुद्ध किंवा मध किंवा वर वारसा, गहाणवट, विक्री, भेट, भाडेपट्टी, उप-भाडेपट्टी, नियुक्ती, भाडेकरू, अदलाबदल वहीवाट, देखभाल, व्यवस्था, तडजोड, जप्ती, परवाना, तारण, कर्जे, अग्रीम, कायद्याच्या कोणत्य न्यायालयाचा हुकूम किंवा आदेश, कंत्राट, करारपत्रे किंवा अन्य कशाही प्रकारे कोणताही हक्क, शीर्षक हितसंबंध, दावा किंवा मागणी असल्यास आणि/किंवा उपरोल्लेखित कोणत्याही कागदपत्रांच्या आधा सदर मालमत्तेच्या संदर्भातील मूळ शीर्षक कागदपत्रांचा ताबा असल्यास त्यांनी याद्वारे त्याबाबत दाव केंवा आक्षेपाच्या समर्थनार्थ असलेल्या कागदपत्रे आणि इतर पुराव्यांच्या सर्व प्रतिंसह लेखी स्वरुपा म्नस्वाक्षरीकारांना खाली नमूद केलेल्या पत्त्यावर आणि ईमेलद्वारे देखील आजच्या दिनांकापासून १ चौदा) दिवसांच्या आत तो दावा ज्या आधारे करण्यात आला आहे अशा सर्व कागदपत्रांच्या प्रतिंसः . पूचित करण्याची मागणी करण्यात येत आहे, असे न केल्यास असा हक्क, शीर्षक, लाभ, हितसंबंध, दाव .. आणि/िकंवा मागणी, जर असल्यास, सोडून दिला आणि/िकंवा गुंडाळून ठेवला असे समजण्यात येईल आणि असा कोणताही दावा अस्तित्वात नाही असे मानले जाईल.

अनुसूची

युनिट क्र. १७, मोजमाप १,०१० चौ.फू. कार्पेट क्षेत्रफळ, ३ रा मजला, प्रभादेवी इंडस्ट्रीयल इस्टेट ४०८, वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई ४०००२५ या औद्योगिक जागेच्या वापर आणि ताब्याच्य क्कांसह सदर दि एन्टरप्राईजेस को-ऑपरेटिव्ह प्रिमायसेस सोसायटी लिमिटेड द्वारे पारित दिनांव ३० नोव्हेंबर, २०१८ रोजीच्या भाग प्रमाणपत्र क्र. ६५ (दुय्यम भाग प्रमाणपत्र) अंतर्गत डिस्टिंक्टीव्ह व्र ४८६ ते ४९० (दोन्ही समाविष्ट) धारण केलेले रु. ५० (रुपये पन्नास मात्र) प्रत्येकी दर्शनी मूल्य असणा । (पाच) पूर्णतः भरणा केलेले समभाग

मुंबई, दिनांक २ सप्टेंबर, २०२२

व्हिजिल ज्यूरीजकरित सही/ शरमन पारिख

ॲडव्होकेट ॲण्ड सॉलिसिट वासवानी मेंशन, ६वा मजला, १२० दिनशॉ वाच्छा रोड, चर्चगेट, मुंबई ४०००२० ईमेलः sherman.parikh@vigiljuris.com



CIN: L85110MH1993PLC206012 नोंदणीकृत कार्यालय: 636, 501, X'Cube, ऑफ न्यू लिंक रोड, अंधेरी (प.) मुंबई - 400053 दूरध्वनी: 022 4231 0800 फॅक्स: 022 4231 022 4231 0800 वेबसाइट www.rodium.net

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC)/इतर ऑडिओ व्हिज्युअल (OAVM) द्वारे आयोजित केल्या जाणार्या २९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सूचना

सदस्यांनी कृपया लक्षात ठेवा की रॉडियम रियल्टी लिमिटेड ("कंपनी") ची 29 वी वार्षिक सर्वसाधार स्तरचाजाश्रुपेचा विद्याराज्या उपार शांडिया स्टिट्स शिक्षांड्र ५ क्येगा ("AGM") बुधवार, 28 सप्टेंबर 2022 रोजी दुणरी 3:00 वाजता आयोजित केली जाईत. (ST व्हिडीओ कॉक्फरिब्सिंग ("VC")/ इतर ऑडिओ व्हिज्युअल (OAVM) द्वारे कंपनी कायदा, 2013 ("अधिनियम") आणित्याखाली तयार केलेल्या नियम आणि SEB।(सूचीबृद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) च्या लागू तरतुर्दीचे पालन करून , 2015 वाचा सामान्य परिपत्रकक्र . 08 एप्रिल 2020 च 14/2020, 13 एप्रिल 2020 चा क्रमांक 17/2020, 05 मे 2020 चा क्रमांक 20/2020, 13 जानेवार 2021 चा क्रमांक 02/2021 आणि क्रमांक 02/2022 मे, 2022 कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केर "MCA परिपत्रक") आणि परिपत्रक कमांक SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 दिनांक 12 व , 2020, परिपत्रक क्रमांक SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021/11 दिनांक 15 जानेवारी, 202 आणि SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 दिनांक 13 मे 2022 रोजी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ("SEBI परिपत्रक") द्वारे जारी केले गेले. एजीएम ठिकाणी सभासदांचे . उपस्थिती. कायद्याच्या कलम 91 नुसार, कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर बुक्स 22 सप्टेंब 2022 ते 28 सप्टेंबर 2022 (दोन्ही दिवसांसह) बंद राहतील.

संबंधित परिपञकांचे पालन करून, 29 व्या एजीएमची सूचना आणि कंपनीचा वार्षिक अहवात वित्तीय वर्ष 2021-2022 च्या आर्थिक विवरणांसह ("वार्षिक अहवाल") फक्त त्या सदस्यांना ई-मेलद्वां पाठविला जाईल ज्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत आहे. एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांनुसा कंपनी किंवा कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट किंवा त्यांच्या संबंधित डिपॉझिटर पार्टिसिपंटसोबत. २९ व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइट www.rodium.ne वर देखील उपलब्ध करून दिला जाईल आणि स्टॉक एक्स्चेंजच्या www.bseindia.com य

वेबसाइटवर देखील प्रवेश केला जाऊ शकतो. सदस्य फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ("VC")/इतर ऑडिओ व्हिज्युअल (OAVM) सुविधेद्वारे कंपनीच्य 29 व्या एजीएममध्ये उपस्थित राह शकतात आणि सहभागी होऊ शकतात, 29 व्या एजीएममध्य रनामील होण्याच्या सूचना आणि रिमोट इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीमध्ये सहभाणी होण्याच्या पद्धतं किंवा कंपनीच्या २९ व्या एजीएम दरम्यान ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करणे २९ व्या एजीएमच्य मूचनेमध्ये प्रदान केले जाईल. VC/OAVM सुविधेद्वारे सभेला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणन भिधनियमाच्या कलम 1 0 3 अंतर्गत कोरम मोजण्याच्या उद्देशाने केली जाईल. वरीत परिपत्रकांनुसार, २९ व्या एजीएम आणि वार्षिक अहवालाच्या कोणत्याही भौतिक प्रती कोणत्याह गदरयाला पाठवल्या जाणार नाहीत.

ज्या सदस्यांचा ई-मेल पत्ता आधीपासन कंपनी/कंपनीच्या RTA-कॅमिओ कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटे Cameo)/ डिपॉझिटरी पार्टिसिपंटमध्ये नोंदणीकृत आहे, रिमोट ई-व्होटिंगसाठी लॉगिन क्रेडेन्शियत नुमच्या नींदणीकृत ईमेल पत्यावर पाठवले जातील. कृपया लक्षात ठेवा की कंपनीच्या 29 व्य एजीएममध्ये VC/OAVM द्वारे भाग घेण्यासाठी आणि 29 व्या एजीएम दरम्यान ठरावांवर ई-मतदाव करण्यासाठी समान लॉगिन क्रेडेल्शियल्स आवश्यक आहेत. ज्या सदस्यांनी अद्याप त्यांचा ई-मेल पत्त कंपनीकडे नोंदणीकृत केलेला नाही. डिपॉझिटरी सहभागींनी 29 व्या एनीएमची सूचना, वार्षिक अहवाल आणि/किंवा २९व्या एजीएममध्ये सामील होण्यासाठी ई-वोटिंगसह, २९ व्या एजीएममध्य सामील होण्यासाठी त्यांच्या ई-मेल पत्त्याची नोंदणी करण्यासाठी, खाली नमूद केलेल्या प्रक्रियेच अनुसरण करण्याची विनंती केली जाने

भौतिक होत्हिंग | ई-मेल आयडी/मोबाइल नंबर नोंदवण्यासाठी https://investors.cameoindia.com/ ला भेट देण्याची विनंती केली जाते; किंवा कंपनीला फोलिओ नंबर, मोबाईल क्र आणि cs@rodium.net वर पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित प्रत संलग्न करा किंव कंपनी कॅमिओ कॉर्पोरेट सर्ब्हिसेस लिमिटेड (कॅमिओ) च्या रजिस्टार आणि शेअर

ट्रान्सफरएजंटलाइन्व्हेस्टर investor@cameoindia.com वरलिहा. डीमॅट होल्डिंग डीपीने सुचविलेल्या प्रक्रियेनुसार त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपेट (डीपी)

सह त्यांचा ईमेल पत्ता/मोबाइल नंबर नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली जाते

कंपनी सभासदांना सभेच्या दिकाणाव्यतिश्वित ("शिमोट ई-व्होटिंग") इलेकटॉनिक मतदान प्रणालीच रजीएमची सूचना समभागधारकांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यांवर लागू कायद्यानुसार पाठवल

रॉडियम रियल्टी लिमिटे तारीख: 01 सप्टेंबर 2022 सृष्टी रघान ठेकाण: मुंबई

MITSHI INDIA LIMITED

NOTICE OF 32nd ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

26th September, 2022 Monday at 11:00 a.m. IST through Video Conference (VC')/Other Audio Visual Means ('OVAM') facility to transact the business, as set out in the Notice of AGM, in compliance with the applicable circulars provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the Securities and Exchange Board of India ('SEBI')(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8th April 2020, 13th April 2020 and 5th May 2020 respectively, issued by Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020 and SEBI/HO/DDHS_Div2/P/CIR/2022/079 dated 3rd June, 2022 issued by SEBI (Collectively referred as the 'Relevant Circulars'), without the physical presence of Members at a common venue.

2. In terms of the Relevant Circulars, the requirement of sending physical copy of the Notice of the 32nd AGM and Annual Report to the Members have been dispensed with and accordingly, the Notice of the 32nd AGM and the Annual Report for the financial year 2021-2022 together with the Reports of Directors and Auditors thereon, has been sent by email on 1st September, 2022 to those Members whose email addresses are $registered\ with\ the\ Company/Depository\ Participant/s\ ('Dps').$

the Notice of the 32nd AGM and the Annual Report are available on website of the Company at **www.mitshi.in** and the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com. The Notice of the 32nd AGM is also available on the website of https://www.evotingindia.com/

4. Members holding shares, either in physical form or in dematerialized form, as on cut-off date, may cast their vote electronically on the Ordinary and Special Business, as set out in the Notice of the 32nd AGM, by electronic voting system ('remote e-voting') of Central

Depository Services (India) Limited ('CDSL'). All members are informed that:
i. the remote e-voting shall commence on Thursday, 22nd SEPTEMBER 2022 at 9.00

ii. the remote e-voting shall end on Sunday, 25th SEPTEMBER 2022 at 5.00 p.m. IST; iii. the remote e-voting module shall be disabled by CDSL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the Member, the Member

shall not be allowed to change it subsequently; iv. the date for determining the eligibility to vote through remote e-voting and or through e-voting system during the 32nd AGM is Wednesday, 21st September 2022;

v. any person, who becomes a Member of the Company after sending the Notice of the 32nd AGM by email and holding shares as on date of determination as stated above, may obtain the login ID and password by sending a request at https://www.evotingindia.com/ However, if a person is already registered with NSDL /CDSL for remote e-voting then existing user ID and password can be used for

vi. the Members who have cast their vote by remote e-voting prior to the 32nd AGM may participate in the 32nd AGM through VC/OAVM facility but shall not be entitled to cast their vote again through the e-voting system during the 32nd AGM;

vii. the Members participating in the 32nd AGM and who have not cast their vote by remote e-voting, shall be entitled to cast their vote through e-voting system during the 32nd AGM:

in case of any queries you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and evoting user manual for Shareholders available at the Downloads section of https://www.evotingindia.com/ If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022-23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542).

The Register of Members and Share Transfer books of the Company will remain closed from Saturday, 17th September, 2022 to Monday, 26th September 2022 for the purpose of AGM.

> For Mitshi India Limited Sd/-

Date: 01st September, 2022 Place: Mumbai

Kumar V. Shah Chairman and Managing Director DIN: 01451912

के के फिनकॉर्प लिमिटेड

(पूर्वी कुबेरकमल इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट लिमिटेड अशी ज्ञात) (सीआयएन): एल६५९९०एमएच१९८१पीएलसी०२३६९६ नोंदणीकृत कार्यालय : प्लॉट क्र. ११, कामा इंडिस्ट्रियल इस्टेट, गोरेगाव (पूर्व) मुंबई-४०००६३, फोन क्र. ०२२-४०५८९८८८, फॅक्स क्र. ०२२-२६८५२३३५

गद्वारे **सूचना** देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची **४१ वी** वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) र्ह रजीएमच्या सूचनेत नमुद केलेले कामकाज करण्यासाठी एमसीए सर्क्युलर दिनांक ५ मे २०२० सहवाचत सर्क्युलर दिनांक ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, १३ जानेवारी, २०२१ आणि सेबी सर्क्युलर दिनांक १२ मे, २०२० (एकत्रित ''संबंधित सर्क्युलर'' असा उल्लेख) अनुसार व्हीडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) इतर ऑडीओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हिएम) मार्फत **बुधवार, दिनांक २८ सप्टेंबर, २०२२** रोजी दु ४.०० (भाप्रवे) घेण्यात येणार आहे. संबंधित सर्क्युलर अनुसार ४१ व्या एजीमएची सूचना, वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल हा कंपनी/डिपॉझिटरी पार्टीसिपंटस्कडे ई-मेल पत्ते नोंदविलेले आहेत ऱ्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाने पाठविण्यात आला आहे आणि तो कंपनीची वेबसाईट www.rem group.com, एनएसडीएलची वेबसाईट www.evoting.nsdl.com आणि स्टॉक एक्स्चेजची वेबसाईर ww.bseindia.com वर सुध्दा उपलब्ध आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम १०८ सहवाचता सुधारणेनुसार कंपनीज (मॅनेजमेट ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन) रूल्स २०१४ चे नियम २० आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वारयमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ४४ अनुसार कंपनीन नूचनेमध्ये नमुद सर्व ठरावांवर नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज् लिमिटेड (एनएसडीएल) ने पुरविलेल्या . ज़ीएमच्या ठिकाणाच्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहुन इलेक्ट्रॉनिक ई-मतदान सुविधा (''दूरस्थ ई तदान'') पुरविली आहे. ई-मतदानाची सुविधा एजीएमच्या दरम्यान सुध्दा उपलब्ध होईल आणि व्हीसी), (ओएव्हिएम) मार्फत सभेला हजर राहणाऱ्या सभासदांना ज्यांनी दूरस्थ ई-मतदानामार्फत त्यांचे तदान केलेले नसेल त्यांना ई-मतदानामार्फत एजीएमच्या दरम्यान त्यांचे मतदान करणे शक्य होईल तभासद दुरस्थ ई-मतदानामार्फत त्यांचा/तिचा ई-मतदानाचा हक्क वापरल्यानंतरही एजीएममध्ये सहभाग होऊ शकतात परंतू एजीएममध्ये पुन्हा मतदान करण्याची परवानगी देण्यात येणार नाही. सभासदान नएसडीएल द्वारे पुरविलेल्या व्हीसी[/]ओएव्हिएम मार्फत एजीएमला हजर राहणाऱ्या सभासदांना एजीएमच्य सचनेत नमद केलेल्या माहितीचा अवलंब करण्याची विनंती करण्यात येत आहे. दरस्थ ई-मतदनाच

१) दूरस्थ ई-मतदान सुरू होण्याची तारीख आणि वेळ २३.०९.२०२२ रोजी (स. ९.०० वा. भाप्रवे) २) दुरस्थ ई-मतदान समाप्त होण्याची तारीख आणि वेळ २७.०९.२०२२ (सायं. ५.०० वा. भाप्रवे)

३) दरस्थ ई-मतदानाला २७.०९.२०२२ रोजी सायं.५.०० वा. भाप्रवे नंतर परवानगी देण्यात येणार नाही ४) सभासदांचे मतदानाचे हक्क हे कट ऑफ तारीख म्हणजेच २१ सप्टेंबर, २०२२ रोजी कंपनीच्या भरण झालेल्या समभाग भांडवलामधील त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात राहतील. ज्या व्यक्तींची नावे कर ऑफ तारीख म्हणजेच २१.०९.२०२२ रोजी डिपॉझिटरीजकडे असलेले लाभकारी मालकांचे रजिस्टर किंवा सभासद रजिस्टर मध्ये नोंदविलेली असतील तेच फक्त दूरस्थ ई-मतदानाची सुविध घेण्यासाठी/एजीएम दरम्यान मतदान करण्यासाठी हक्कदार राहतील.

 कोणाही व्यक्ती ज्यांनी सूचना पाठिवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत आणि सभासत् बनले आहेत आणि कर ऑफ तारखेम शेअर्म मंपाटित केले आहेत ते सभामट. evoting येथे किंवा invester@bigshareonline.com येथे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए यांचेकडे विनंती पाठवून यूजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात.

६) प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्से धारण केलेले सभासद कंपनीकडे नोंदणीकृत फोलिओ नंबरचा अवलंब करून ईव्हीईएन नंबर दारे मतदान करू शकतात (उदाहरणार्थ फोलिओ नंबर ००१******* असेल आणि ईव्हीईएन १०१४५६ असेल तर युजर आयडी १०१४५६००१*** राहील.)

लेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानाशी संबंधित कोणतीही चौकशी/माहितीसाठी एनएसडीएलची वेबसाईर ऱ्हणजेच www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध भागधारकांसाठी असलेल्या ई–मतदान युजर मॅन्युअलचा संदर्भ घेवू शकतात. सभासद पदसिध्द ई-मेल आयडी evoting@nsdl.co.in येथे रनएसडीएलला सद्धा संपर्क करू शकतात. किंवा एनएसडीएल चे श्री अमित विशाल यांना ımitv@nsdl.co.in फोन क्र. ०२२-२४९९४३६० किंवा टोल फ्री क्रमांक १८००-२२२-९९० वर संपर्व

पुढे कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम ९१ आणि कंपनीज (मॅनेजमेट ॲण्ड ॲडिमिनिस्टेशन) रूल्स ०१४ च्या नियम १० अनुसार सुध्दा सूचना देण्यात येते की, कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअ स्तांतर पुस्तके ही एजीएमच्या हेतुकरिता **बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२ ते बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२** (दोन्ही दिवस मिळून) पर्यंत बंद राहतील.

kkii_igrd@remigroup.com येथे फोलिओ क्र., भागधारकाचे नाव, शेअर प्रमाणपत्राची (मागील आणि पुढील स्कॅन्ड प्रत), पॅन (पॅन कार्डची स्वसाक्षांकीत प्रत) आधार (आधार कार्डची स्वसाक्षांकित प्रत ाठवून आणि (डिमॅट स्वरूपात शेअर धारण केलेले असल्यास) kkii_igrd@remigroup.con येथे डीपी आयडी–क्लाइंट आयडी (१६ डिजिट डीपीआयडी+क्लाइंट आयडी किवा १६ डिजिट लाभकारी आयडी), नाव, क्लाइंट मास्टर किंवा एकत्रित अकांऊट स्टेटमेट, पॅन (पॅनकार्डची स्वक्षांकीत प्रत) आधार (आधारकार्डची स्वसांक्षांकीत प्रत) पाठवून नोंदवावा.

ठिकाण : मुंबई

देनांक : ०१.०९.२०२२

के के फिनकॉर्प लिमिटेड करित सही/ शिवकुमार शम

पूर्णवेळ संचालव

न्याअर्थी **ॲसेट रिकन्स्टक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड**च्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी सिक्यरिटायझेशन ॲण्ड रेकन्स्ट्रकशन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदाना केलेल्या अधिकाराचा वापर करून वसुली आणि/र्किंवा प्रदानाच्या तारखेपयैत उपजिंत प्रयोज्य पुढील याज, अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात सदर सूचनेत नमूद ुसार प्रयोज्य नुसार त्यावरील व्याजासह एकत्रित त्यांच्या संबंधित नावासमोर नमूद केलेली रक्कम चुकर्त रण्यासाठी कर्जदारांना बोलाविण्यासाठी सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये मागणी सचना जारी केली होती

		(.)	
कर्ज खाते क्रमांक	कर्जदाराचे नाव / सह-	१३(२) सूचनेची तारीख	कब्जाची तारीख
	कर्जदाराचे नाव	आणि रक्कम (रु. त)	आणि प्रकार
लॅन क्र.:	ओझोन इन्फ्रा प्रोजेक्ट्स	₹.	३०.०८.२०२२
६०६४०७२१०२०८३४६	(कर्जदार),	३,२९,६९,३२१.३१/-	रोजी प्रत्यक्ष
विक्रेती बँक-	चांगदेव गंगाराम कदम,	१० ऑक्टोबर, २०१८	कब्जा.
फुलर्टन इंडिया होम फायनान्स	संतोष रामभाऊ पोटे,		
कंपनी लि.	शशिकांत रघुनाथ शिंदे		
(एफआयएचएफसीएल)	(सह-कर्जदार)		
2 2	•	0.0	

नळकत वर्णन: गहाण मिळकत फ्लॅट क्र. २००२, २०वा मजला, सीटीएस क्र. ४३७ ए/४३७बी१, ४३७ बी२ यश सिम्नेचर, व्ही. एन. पुरव मार्ग, टेलिकॉम फॅक्टरी समोर, देवनार, मुंबई - ४०००८८, महाराष्ट्र चे ते सर्व भाग

ज्याअर्थी वरील नमूद कर्जदारांनी थकबाकी रक्कम चुकती करण्यास कसूर केलेली आहे, म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, एआरसीएल च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सदर ॲक्टच्या oon १३(४) सहवाचता सद्र रूल्सच्या नियम ८ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथील

वरील उल्लेखित मिळकती/तारण मत्तेचा **प्रत्यक्ष कब्जा** घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, वरील सदर मिळकती/तारण त्तांसह व्यवहार करू नये आणि सदर मिळकती/तारण मत्तांसह केलेला कोणताही व्यवहार हा एआरसीएलच प्रभार आणि त्यावरील व्याजाच्या अधीन राहील. कर्जदार/गहाणदार/हमीदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट कलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे.

दिनांक: ०२.०९.२०२२

प्राधिकृत अधिकारी ॲसेट रिकन्स्टक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड

ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि. सीआयएन क्र. : यु६५९९९एमएच२००२पीएलसी१३४८८४ 🖣 वेबः www.arcil.co.ir नोंदणीकृत कार्यालयः दी रुबी, १०वा मजला, २९ सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम),

मुंबई-४०० ०२८. **द्र**ः ०२२-६६५८१३०. <u>शाखा पत्त</u>ाः कार्यालय क्र. ७०४, ७वा मजला, नेपच्युन अपटाऊन, नेताजी सुभाष मार्ग, मुलुंड पोस्ट ऑफिस समोर, मुलुंड (पश्चिम), मुंबई - ४०००८०

पिगासस ॲसेट्स रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड ५५-५६, ५ वा मजला, फ्री प्रेस हाऊस, नरिमन पॉईंट

कब्जा सूचना (नियम ८(१)) (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थ<mark>ी, पिगासस ऑसेट्स रिकन्स्ट्रक्शन प्रा. लि.</mark> च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनात्थाअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी ॲक्ट) च्या कलम १३ . (१२) सहवाचीत सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोसेंमेंट) रूत्य, २००२ च्या रूल ३ अन्वये दिनांक १७.०७.२०१९ रोजीयो मागणी सूचना जारी रूरून कर्जदार/गहाणदार/हमीदार मे. चंदन इंडस्ट्रीज, श्री.राजेश जितेंद्र पारेख, सौ. प्राची मोहनिश पारेख, श्री. मोहनीश ए कर्णिक, श्री. जितेंद्र डी पारेख, श्रीम. हिरालक्ष्मी डी पारेख यांना सूचनेत नमूट काण्यात आलेल्या १५.०७.२०१९ रोजी अनुसार रक्कम रु. ४,००,५८,७७६.६०/– (रुपये चार करोड अठावन्न ह**जार सातशे शद्यात्तर आणि पैसे साठ मात्र**) वासह दिनांक १६.०७.२०१९ रोजीपासून त्यावरील सांपार्श्विक दराने पुढील व्याज परिव्यव, प्रभार आणि उपार्जित खर्च या रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत , हरण्याम मांगितले होते

गनंतर, सदर कर्जदार/गहाणदार/हमीदारांचे थकबाकी यासह त्याअंतर्गत येणारे तारण हितसंबंध जे **पिगासस ॲसेट्स रिकस्ट्रक्शन प्रा. लि.,** जे सरफैसी ॲक्टच्या तरतुदीन्चये दिनांक २७.०६.२०१८ रोजीच्या अभिहस्तांकन कराराद्वी आरबीएल बँक लि.द्वारे **पिगासस ग्रुप थर्टी थ्री ट्रस्ट १ (पिगासस एआरसी)** यांचे ट्रस्टी म्हणून त्यांच्या क्षमतेत कार्यरत प्रमून त्यांच्या नावे अभिहस्तांकित केले

कमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, जिल्डा दंडाधिकारी, सिल्वासा (दादरा ॲण्ड नगर हवेली) समक्ष सरफैसी ॲक्टच्या कलम १४ अन्वये अर्ज दाखल केला. पुढे २५.०४.२०२२ दिनांकीत आदेशाद्वारे विद्वान डीएम यांनी मामलतदार, सिल्वासा यांना खालील उञ्लेखित मत्ताचा प्रत्यक्ष कब्जा घेण्याचे आदेश दिले आणि पिगासस ॲसेट्स रिकन्स्ट्रक्शन प्रा. लि. च्या प्राधिकृत अधिकारी यांना सुपूर्त करण्यात आला. वरील पाहता, खालील उल्लेखित मताचा मिळकतीचा कब्जा घेण्यात आला आणि तो पिगासस एआरसीच्या प्राधिकृत

अधिकारी यांना २९.०८.२०२२ सुपूर्त करण्यात आला. रकमेची परतफेड करण्यात कर्जदार/गहाणदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस सूचना

देण्यात येते की, प्राधिकृत अधिकाऱ्यांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३ च्य . पोट-कलम (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रूल्स, २००२च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २९.०८.२०२२ रोजी घेतला

वेशेषत: कर्जदार/गहाणदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा पिगाससच्या रक्कम १५,०७,२०१९ **रोजी अनसार रक्कम रु** ४,००,५८,७७६.६०/- (रुपये चार करोड अठावन्न हजार सातशे शह्यात्तर आणि पैसे साठ मात्र) यासह दिनांक १६.०७.२०१९ रोजीपासून त्यावरील सांपार्श्विक दराने पुढील व्याज परिव्यय, प्रभार आणि उपार्जित खर्च या रकमेच्य

तारणमत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत. ॲक्टचे कलम १३ चे पोट-कलम (८) च्या तरतुदी अन्वये कर्जदाराचे लक्ष

<u>स्थावर मिळकतीचे</u> वर्णन

.०/४ वर बांधलेले तळमजल्यावर इंडस्ट्रीअल गाळा क्र. १, मोजमापित १६०० चौरस फूट (सुपर बिल्ट अप क्षेत्र) चे सर्व । भाग आणि विभाग. **सीमाबद्ध पुढीलप्रमाणे: पूर्वेला किंवा त्यादिरोने:** बाबू भाई चौहानचा प्लॉट आणि झोपडपट्टी क्षेत्र आणि रिंग रोड, **दक्षिणेला किंवा त्यादिशेने:** दयात फालिया रोड, **पश्चिमेला किंवा त्यादिशेने:** इतर रहिवासीत झोपडपट्टी मिळकत, **उत्तरेला किंवा त्यादिशेने:** लेहेर स्काफोल्डिंग सिस्टिम्स प्रा. लि. गोडाऊन.

(पिगासस ग्रुप थर्टी थ्री ट्रस्ट-१ चे ट्रस्टी म्हणून त्यांच्या क्षमतेत कार्यरत)

सूचना

ईसीएल फायनान्स लिमिटेड

सीआयएनः यु६५९९०एमएच२००५पीएलसी१५४८५४ टॉवर ३, विंग बी, कोहिनूर सिटी मॉल, कोहिनूर सिटी, किरोल रोड, कुर्ला (पश्चिम), मुंबई - ४०० ०७०

तणावग्रस्त वित्तीय मत्तांची विक्री ईसीएल फायनान्स लिमिटेड कडून काही तणावग्रस्त वित्तीय मत्तांच्या प्रस्तावित विक्रीसाठी पात्र एआरसीज कडून स्वारस्याच्या अभिव्यक्ती निमंत्रित करण्यात येत आहेत. विक्री **''जसे आहे जेथे** आहे आणि जे आहे जेथे आहे'' तत्त्वाने आणि ''विनाविलंब तत्त्वावर'' होईल. पात्र संभाव्य गुंतवणुकदारांनी कृपया एका **''स्वारस्याच्या अभिव्यक्ती''** च्या माध्यमातून सहभागी होण्याची त्यांची इच्छा कळवावी. तणावग्रस्त वित्तीय मत्तांची सची आणि विक्रीच्या सविस्तर अटी आणि शर्तींसाठी कृपया कंपनीचे संकेतस्थळ <u>https://eclfinance.edelweissfin.com/</u> पहावी.

. सही/- प्राधिकृत अधिकारी

मुंबई, सप्टेंबर ०२, २०२२ दूर.: ०२२-४३४२८५११



टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लि.

नोंद. कार्यालय: ११वा मजला, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०००१३ सीआयएनः यु६७१९०एमएच२००८पीएलसी१८७५५२

मागणी सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (''ॲक्ट'') च्या कलम १३(२) अन्वये सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ (''रूल्स'') च्या नियम ३ अन्वये. ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे टाटा कॅपिटल हाऊर्सिंग फायनान्स लिमिटेड (टीसीएचएफएल) चे प्राधिकृत

अधिकारी या नात्याने आणि ॲक्टच्या कलम १३(१२) सहवाचता रूल्सच्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत तपशीलवार मागणी सूचना जारी करून खालील नमद तपशिलांप्रमाणे कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार (सर्व वैयक्तिक किंवा एकत्रित ''कर्जदार'' असा उल्लेख) कायदेशीर वारस/कायदेशीर प्रतिनिधी खालील सूचीबध्द केल्याप्रमाणे यांस खालील तपशिलानुसार संबंधीत सूचनेतील नमूद रकमेचा भरणा सदर सूचना तारखेच्या ६० दिवसांत करण्यास सांगत आहेत. सदर सूचनेच्या प्रती रजिस्टर्ड पोस्ट ए.डी.द्वारे बजावण्यात आल्या आहेत आणि सदर सूचनेची प्रत निम्नस्वाक्षरीकारांकडे उपलब्ध आहे आणि सदर कर्जदार/कायदेशीर वारस/कायदेशीर प्रतिनिधी यांनी इच्छेनुसार सदर प्रत निम्नस्वाक्षरीकारांकडून कोणत्याही कामकाजाच्या दिवशी सामान्य कामकाजाच्या वेळेत

वरीलसंबंधी, याद्वारे सदर कर्जदार/कायदेशीर वारस/कायदेशीर प्रतिनिधी यांना पुन्हा सूचना देण्यात येते की, मंबंधित सचनांच्या तारखेपासन ६० दिवसांत टीसीएचएफएल यांस त्यांच्या संबंधित नावासमोरील सचीतील . एकमेसह एकत्रित पुढील व्याजासह खाली नमूद करण्यात आल्याप्रमाणे खालील नमूद कॉलम (डी) मधील संबंधित तारखेपासून देयाच्या आणि/वा मोकळे करण्याच्या तारखेपर्यंत भरणा करावा, कर्ज करार आणि सदर कर्जदारांकडून तारण म्हणून कर्जाची परतफेड करण्यास इतर कागदपत्र/लेखी स्वरुपात निष्पादित केले असल्यास वाचावे. खोलील तारण मत्ता टीसीएचएफएल यांस सदर कर्जदारांद्रारे कर्जाच्या देय परतफेडीकरिता सरक्षितता

प्रतिनिधी यांचे नाव टीसीएचएचएल ०७०१०००१००० ७९५२५ आणि टीसीएचआयएन ०७०१०००१००० ८२२७५ वन्हाण (सह कर्जदार) सी. सुरेखा राजेंद्र चन्हाण (सह कर्जदार) अतर्गत तुमच्या द्वारे थकीत आणि देय रक्कम रू. ७४८४४६/- (रूपये सात लाख चीच्याएँशी हजार आठशे सेहेचाळीस मात्र) आणि तुमच्याद्वारे कर्ज करार टीसीएचआयएन०७०१०००४२२७५ अंतर्गत थकीत आणि देय रू. ३३७६०/- (रूपये तेहतीस हजार साराशे सात्र मात्र), एकुण रू. ८१८६०६ (रूपये आठ लाख अठरा हजार सहाशे सहा मात्र).	करार क्र.	कर्जदार/कायदेशीर वारस/ कायदेशीर	खालील तारखेस एकूण थकबाकी देय (रु.)	मागणी सूचनेची तारीख
०७०१०००१००० चव्हाण (कर्जदार) सी. सुरेखा राजेंद्र चव्हाण (कर्जदार) सी. सुरेखा राजेंद्र चव्हाण (सह कर्जदार) चव्हाण (सह कर्जदार) उर्थ प्रकीत आणि देव सक्षम क्ष. ७८४८४६/- (रूपये सात लाख चीऱ्याएँही हजार आठशे सेहेचाळीस मात्र) आणि तुमच्याद्वारे कर्ज करार टीसीएचआयएन७७०१०००१०००८२२७५ अंतर्गत थकीत आणि देव रू. ३३७६०/- (रूपये तहत्तीस हजार सातशे साठ मात्र), एकुण रू. ८१८६०६ (रूपये आठ लाख		प्रतिनिधी यांचे नाव		एनपीए तारीख
	०७०१०००१००० ७९५२५ आणि टीसीएचआयएन ०७०१०००१०००	चव्हाण (कर्जदार) सौ. सुरेखा राजेंद्र	टीसीएचएचएल०७०१०००१०००७९५२५ अंतर्गत तुमच्या द्वारे थकीत आणि देय रक्कम रू. ७८४८४६/- (रूपये सात लाख चौऱ्याऐशी हजार आठशे सेहेचाळीस मात्र) आणि तुमच्याद्वारे कर्ज करार टीसीएचआयएन०७०१०००१०००८२२७५ अंतर्गत थकीत आणि देय रू. ३३५६०/- (रूपये तेहतीस हजार सातशे साठ मात्र), एकुण रू. ८१८६०६ (रूपये आठ लाख	

गरण मत्ता/स्थावर मिळकती/गहाण मिळकतींचे वर्णन: मोहल्ला मधोबडी तहसील आणि जिल्हा बरेर्ल (उत्तर प्रदेश) येथे स्थित रहिवासी हाऊस, मोजमापित ५५-१/२ चौ. यार्ड्स म्हणजेच ४६.४१ चौ.मी. चे सर्व ते भाग आणि विभाग च्यासह विक्री विलेखामध्ये नमुद सर्व सामान्य सुविधा

* सह वसुली आणि/किंवा प्रदानाच्या तारखेपर्यंत उपार्जित पुढील व्याज, वरील नमूद संबंधित मागणी सूचनेत विशेषतः नमूद केल्याप्रमाणे अतिरिक्त व्याज, अनुषंगिक खर्च, रक्कम, आकार इ. वरील नमूदप्रमाणे सदर कर्जदार टीसीएचएफएल यांस भरणा करण्यास कसूरवार ठरल्यास, टीसीएचएफएल वरील नमूद तारण मत्ता/ स्थावर मिळकत (ती) संबंधी सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत आणि इतर लागू होत असलेल्या नेयमांतर्गत संपूर्णत: कर्जदार/कायदेशीर वारस/कायदेशीर प्रतिनिधी यांच्या रक्कम आणि परिणामांच्य सदर कर्जदार/कायदेशीर वारस/कायदेशीर प्रतिनिधी यांस सदर ॲक्ट अंतर्गत सदर वरील नमूद तारण

मत्ता/स्थावर मिळकत (तीं) संबंधी विक्री, भाडेपट्टा वा अन्य स्वरुपात टीसीएचएफएल पूर्व लेखी संमतीशिवाय हस्तांतरण करण्यास बंदी आहे. कोणतीही व्यक्ती सदर ॲक्ट वा नियमांच्या तरतुदींचा नियम मोडल्यास वा नियम मोडण्याचे प्रोत्साहन दिल्यास कारावासाकरिता आणि/वा सदर ॲक्ट अंतर्गत पुरविण्यात आल्यानुसार दंडास जबाबदार असतील.

सही / - प्राधिकत अधिकारी दिनांक : ०२/०९/२०२२ टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड करिता ठिकाणः मुंबई

एल अँड टी फायनान्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : 15वा मजला, पीएस श्रीजन टेक पार्क

ठिकाण: दादर ॲण्ड नगर हवेली

दिनांक : २९.०८.२०२२

प्लॉट क्र. 52, ब्लॉक डीएन, सेक्टर 5, सॉल्ट लेक सिटी कोलकाता 700 091, जिल्हा 24 – परगणाज् नॉर्थ. CIN No.: U65910WB1993FLC060810



मागणीची नोटिस

प्राधिकृत अधिकार्र

पिगासस ॲसेट्स रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकस्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस व एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा, 2002 मधील कलम 13 (2) अंतर्गत (यापुढे कायदा असा उल्लेख केला आहे) तुम्ही तुमच्या कर्ज खात्याचे व्याज आणि मुद्दलाची रक्कम न भरल्यामुळे आणि सदर अतिदेय रक्कम भरली नसून त्याची परतफेड करण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही कायद्यातील कलम 13(2) अंतर्गत . तुम्हाला सर्वांना (कर्जदार, सहकर्जदार आणि गॅरेन्टर्स) रजिस्टर्ड पोस्ट ॲकनॉलेजमेन्ट ड्यू द्वारा मागणी सूचना पाठविली आहे. परिणामस्वरूप भारतीय रिझर्व बँकने जारी केलेल्या मालमत्तेच्या वर्गिकरणाशी . उन्हों सुचनानुसार लेखापुस्तकांमध्ये कर्ज खाते हे अकार्यक्षम मालमत्ता म्हणून वर्गिकृत करण्यात आली आहे. ही सुचना 'पोहोचू शकली नाही' म्हणून परत आली आहे आणि कायद्याच्या कलम 13(2) अंतर्गत आम्ही तुमच्यासाठी ही सूचना जारी करत आहोत आणि सूचनेमध्ये 12 एप्रिल 2021 नुसार, दिलेल्या रकमेची व प्रत्यक्ष पैसे मिळेपर्यंत किंवा जमा होईपर्यंत पुढील व्याज आणि इतर शुल्कांची ह्या दैनिकातील प्रसिध्दीपासून 60 दिवसाच्या आधी एळ।टी फायनान्शिअल सर्व्हिसेसला (आधीचे नावः एळ।टी हाउसिंग फायनान्स जी एळ।टी एल्।टी फायनान्स लिमेटेडसोबत ('एलटीएफ') संलग्न झाली) परतफेड करावी आलेल्या सर्व किंवा काही अधिकारांचा नाईलाजाने वापर करावा लागेल व आम्हाला कायद्यांतर्गत आणि/किंवा सध्या सुरू असलेल्या कोणत्याही इतर कायद्यात वेळोवेळी असलेल्या कोणत्याही अधिकारांवर कोणताही परिणाम होणार नाही. munt attack and a contract of the contract of

कर्ज खाते	कर्जदार आणि	मागणी नोटिस तारीख / एनपीए तारीख / अतिदेय रक्कम		स्थावर मालमत्तेचे वर्णन (गृहाण ठेवलेल्या)				
क्रमांक	सहकर्जदारची नावे	एनपीए तारीख	थकबाकी रक्कम (₹)	प्यान (मार्ट्सान नगा (महान व्यवस्था)				
H0051915022101 5613 & H0051915022101 5613L	अमरीश टंक गीता टंक हेतल अमरीश टंक	माणी सूचना दिनांक : 12.08.2022 एनपीए दिनांक : 05-07- 2022	दिनांक 11-08-2022 रोजीनुसार एकूण रक्कम क. 1,36,70,743.05/- (रुपये एक कोटी छत्तीस लाख सत्तर हजार सातशे त्रेचाळीस आणि पैसे पाच फक्त).	अनुसूची – 1 अशा मालमत्तेचे सर्व भाग आणि खंड जिंचा पत्ता आहे : फ्लॅट क्र. 2808 अधिमापन 759.61 चौ.फू. (चर्ट्ड क्षेत्रफळ), 28वा मजला, इमारत 'क्रस्तमजी समिट', सीटीएस क्र. 88 (भाग) गांव – मागाठणे तालुका बोरिवली (पूर्व) मुंबई, महाराष्ट्र 400066 पूर्व 9 भीटर रुंद इंटर्नल लेआज्ज्रट रोड पश्चिम बर्चेक क्र. 8ए आणि इमारत क्र. 13 जत्तर 9 मीटर रुंद इंटर्नल लेआज्ज्रट रोड दक्षिण 36.60 मीटर रुंद डी.पी. रोड				
H1525301121807 0401 & H1525301121807 0401L	विशाल गिरीधर भावे रेखा गिरीधर भावे	मागणी सूचना दिनांक : 12.08.2022 एनपीए दिनांक : 05-07- 2022	दिनांक 11-08-2022 रोजीनुसार एकूण रक्कम रु. 40,18,606.24/ - (रुपये चाळीस लाख अठरा हजार सहाशे सहा आणि पैसे चोवीस फक्त)	अनुसूची - 1 अशा मालमत्तेचे सर्व भाग आणि खंड जिचा पत्ता आहे : निवासी फ्लॅट क्र. 1201 - ए विंग अधि सुमारे 337.86 चौरस फूट चटई क्षेत्रफळ जे 31.40 चौरस मीटर चटई क्षेत्रफळाशी सममूल्य इमारत परिणी-इसेन्स, सीटीएस क्र. 471ए(भाग), एस क्र. 157 असलेला प्लॉट, माबरेकर चारकोप, जुना लिंक रोड, जेएमडी स्कोडा वर्कशॉप समोर, भाबरेकर नगर रोड, आंबेडकर कांदिवली (प), मुंबई महाराष्ट्र 400067				

दिनाक: 02.09.2022 **ठिकाण:** मुंबई (बोरिवली, कांदिवली)

स्वाक्षरी / -अधिकृत अधिकारी करिता ल&टी फायनान्स लिमिटेड



इंडियन ओव्हरसीज बँक

३७८, एलजे रोड, साधना माहिम पश्चिम, मुंबई-४०० ०१६ फोन : ०२२-२४४६११४९, ई-मेल आयडी : iob0051@iob.in ई-लिलाव ३०.०९.२०२२ रोजीस

जंगम/स्थावर मिळकतींच्या विक्रीकरिता ई-लिलावाची जाहीर सूचना

सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये बँकेकडे गहाण स्थावर मिळकतींची विक्री

न्याअर्थी, इंडियन ओव्हरसीज बैंकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी येथील खालील तपशिलानुसार बैंकेची थकबाकी अधिक व्याजाच्या वसुलीकरिता ''जे आहे जसे आहे तत्त्वाने'', ''जे आहो जसे आहे तत्त्वाने'' त्या विक्रीच्या अधिकारासह संबंधित कर्जदारांना कलम १३(२) अन्वयं सूचनेत नमूद केलेल्या थकबाकीसाठी खालील कर्ज खाल्यामध्ये अधिनयमाच्या कलम १३(२) अन्वये जारी केलेल्या सूचनेला अनुसरुन सिक्युरिटायझेशन ऑन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यानंत् ''अघिनियम'' असा उङ्केख) च्या कलम १३(४) अन्वये खालील मिळकतीचा कब्जा घेतला आहे आणि ज्याअर्थी थकबाकी चुकती करण्यास संबंधित कर्जदारांनी कसूर केल्यामुळे निम्नस्वाक्षरीकारांनी सदर अधिनियमाच्या कलम १३(४)

अनु.	शाखेचे नाव/ईमेलआयडी/	मिळकतीचा तपशील	थकबाकी	राखीव किंमत	इअर	बोली वाढ रक्कम	तपासणीची तारीख व वेळ	ई-लिलावाची वेळ	कब्जाचा	मिळकतीचा
क्र.	खात्याचे नाव/संपर्क नाव व क्र.		(रु. लाखात)	(रु. लाखात)	(रु. लाखात)	(रु. लाखात)			प्रकार	प्रकार
۶.	माहिम शाखा मुंबई, मे. विवेक चाईनिज कॉर्नर ईमेल:	१५.१९.१९८९ रोजीचा विक्रीकरिताचा करारानूसार श्री. रघुनाथ देवजी माळी यांच्यानावे टीपीएस III, सर्वे क्र.३२, सीटीएस क्र.४१८, ४१८/१ ते	३१.०७.२०२२ रोजीस	९१.००	9.80	0.24	२०.०९.२०२२ रोजी	स.११.०० ते दु.१.००	03.88.2	निवासी
	iob0051@iob.in मे. सीमा कौल, संपर्क क्र.	१०, ४१९/ई, स्टेट बँक ऑफ इंडियाजवळ, शिंपोली रोड, शिंपोली गाव, एक्सर, तालुका बोरिवली(पश्चिम), ४०००९२ चा माली टेरेस: एफएफपी	ह. ९३.३८ अधिक त्यावरील				दु. ३.०० ते सायं ५.००	१० मिनिटांच्या आपोआप विस्तारासह	०२२	
	८५२७५६०३८७, दूर: ०२२–२४४६११४९	क्र.५४३ अशा ज्ञात इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील ए विंग निवासी फ्लॅट क्र.५ चे ते सर्व भाग व विभाग सह सर्व त्यामधील हक्क.	पुढील व्याज, प्रभार				दरम्यान (आगाऊ वेळ ठरवून)			
٦.	माहिम शाखा मुंबई, मे. विवेक चाईनिज कॉर्नर ईमेल:	१५.११.१९८९ रोजीचा विक्रीकरिताचा करारानूसार श्री. रघुनाथ देवजी माळी यांच्यानावे टीपीएस ॥।, सर्वे क्र.३२, सीटीएस क्र.४१८,४१८/१ ते	३१.०७.२०२२ रोजीस	९१.००	9.80	0.24	२०.०९.२०२२ रोजी	स.११.०० ते दु.१.००	03.88.2	निवासी
	iob0051@iob.in मे. सीमा कौल, संपर्क क्र.	१०, ४१९/ई, स्टेट बँक ऑफ इंडियाजवळ, शिंपोली रोड, शिंपोली गाव, एक्सर, तालुका बोरिवली(पश्चिम), ४०००९२ चा माली टेरेस: एफएफपी	ह. ९३.३८ अधिक त्यावरील				दु. ३.०० ते सायं ५.००	१० मिनिटांच्या आपोआप विस्तारासह	०२२	
	८५२७५६०३८७, दूर: ०२२–२४४६११४९	क्र.५४३ अशा ज्ञात इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील ए विंग निवासी फ्लॅट क्र.६ चे ते सर्व भाग व विभाग सह सर्व त्यामधील हक्क.	पुढील व्याज, प्रभार				दरम्यान (आगाऊ वेळ ठरवून)			
₹.	माहिम शाखा मुंबई, श्री. मोज. अबुनसर आणि सौ.	श्री. मोह. अबुनसर व सौ. लक्ष्मी मोह अबुनसर यांच्या नावे एसआरओ कल्याण येथे नोंदणीकृत १७.०६.२०२१९ रोजीचे गाव खोनी, तालुका	१४.०८.२०२२ रोजीस	७७.५२	७.७५२	०.२५	२०.०९.२०२२ रोजी	स.११.०० ते दु.१.००	२३.०९.२	निवासी
	लक्ष्मी अबुनसर ईमेल: iob0051@iob.in मे. सीमा	कल्याण, जिल्हा ठाणे क्षेत्र ७८५ चौ.फु. चर्टई + ईबीव्हीटी क्षेत्र ९७ चौ.फु. (८८२ चौ.फु. बिल्ट अप) येथे स्थित सर्वे क्र.३९५/५ भाग, १४३/२	ह. ६८.४३ अधिक त्यावरील				दु. ३.०० ते सायं ५.००	१० मिनिटांच्या आपोआप विस्तारासह	०२१	
	कौल, संपर्क क्र. ८५२७५६०३८७, द्र: ०२२-	भाग, ३८/१ भाग, १४३/३ भाग, ३८/२भाग, ४०/२भाग धारक जिमनीवरील असलेले आणि वसलेले एच विंग, निवासी फ्लॅट क्र.८०३, ८वा	पुढील व्याज, प्रभार				दरम्यान (आगाऊ वेळ ठरवून)			
	२४४६११४९	मजला, पलावा क्लारा ई-आय, विंग एच सह १ कार पार्किंग जागा चे ते सर्व भाग व विभाग सह सर्व त्यामधील हक.								
		उच्चर मोकली शाकाण दक्षिण स्मोकली शाकाण मर्चर जी तिंग मण्डिम स्लॉबी								

* उर्वरीत थकबाकी (रु. लाखात) नमुद केलेले तारीख रोजीस आणि अधिक त्या तारखेपासून व्याज आणि प्रभार आहे. सदर प्रकाशन हे तारण मत्तेच्या विक्रीसाठी सर्वसाधारण जनतेकडून निविदा मागवून ई-लिलाव करण्याबाबत सरफैसी ॲक्ट, २००२ अंतर्गत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ९ (१) अंतर्गत वरील कर्जाचे कर्जदार/गहाणवटदार आणि हमीदार यांना सुद्धा ३० दिवसांची सूचना आहे.

तपशिलवार ई-लिलाव सूचनेकरिता कृपया आमची वेबसाईट https://www.iob.in आणि सेवा पुरवठादारांची वेबसाईट https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi चा संदर्भ घ्यावा. इसारा अनामत रक्कम (इअर) बोलीदारांच्या ग्लोबल इएमडी वॉलेट खात्यामध्ये एनईएफटी / आरटीजीएस माध्यम (https://www.mstcecommerce.com/ auctionhome/ibapi वरुन चलान जनरेट केल्यानंतर, ज्याचा खाते तपशिल देण्यात येईल) मार्फत ऑनलाईन जमा करणे आवश्यक आहे.